

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन अधिसूचना, क्रमांक: वेपुर- ११२१/प्र.क्र. ८/सुधारणा-१६/सेवा-९

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २३ एप्रिल, २०२१

**पहा :** १) शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९,  
दिनांक ३० जानेवारी, २०१९

**शासन अधिसूचना**

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल, शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र. १/सेवा-९, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ सोबत जोडलेल्या अनुसूचीत पुढीलप्रमाणे सुधारणा करित आहे:-

पृष्ठ क्रमांक १३७ वरील (१०) गृह विभागांतर्गत (५) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क या शीर्षकाखाली अ. क्र. ५ येथील पदनाम “संचालक/Director” ऐवजी “संचालक (अंमलबजावणी व दक्षता)/Director (Implementation & vigilance)” असे वाचण्यात यावे.

अ.क्र. ६ येथील हे पदनाम “विभागीय उप आयुक्त/Divisional Deputy Commissioner” ऐवजी “उप आयुक्त (वरिष्ठ) (गट-अ)/Deputy Commissioner (Senior)(Group-A)” असे वाचण्यात यावे.

अ. क्र. ९ येथील पदनाम “उप आयुक्त/ Deputy Commissioner” ऐवजी “उप आयुक्त (कनिष्ठ) (गट-अ)/Deputy Commissioner (Junior) (Group-A)” असे वाचण्यात यावे.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून तिचा संकेतांक २०२१०४२३१५०५०२८६०५ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( इंद्रजीत गोरे )

उप सचिव, वित्त विभाग

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मंत्री व राज्यमंत्री, गृह विभाग यांचे स्वीय सहायक,
४. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/ विरोधी पक्षनेता विधानसभा यांचे स्वीय सहायक
५. प्रधान सचिव, गृह विभाग.
६. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई

७. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
८. महालेखापाल-२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
९. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१४. लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक (सर्व)
१५. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)